

Date: 19-01-2024

ISIN: INE526R01028 SCRIP CODE: 539017 SCRIP ID: STARHFL PAN NO. AAGCA1988C

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001

# <u>Sub: Newspaper clippings pursuant to Regulation 47 & 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 & 52 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, please find enclosed copy of Newspaper Advertisement with respect to Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2023 published in the Following Newspaper:

"Business Standard" in English Language and "Mumbai Lakshdeep" in Marathi Language.

This is for your Information and records.

Thanking You,

FOR M/s. STAR HOUSING FINANCE LIMITED

Shreyas Mehta Company Secretary and Compliance Officer M.No. A38639

**Encl: As above** 

Star Housing Finance Limited [Formerly known as Akme Star Housing Finance Limited]

CIN: L45201MH2005PLC376046 | RBI Regn No: DOR-0080

Registered Address: 603, Western Edge I, Above Metro Cash & Carry, Borivali East, Mumbai 400066

W: www.starhfl.com | T: +91 8828036610 | E: info@starhfl.com



#### STAR HOUSING FINANCE LIMITED

CIN: L45201MH2005PLC376046
Registered office: 603, Western Edge I, Above Metro Cash & Carry, Borivali East, Mumbai 400066
E mail: compliance@starhfl.com, Contact No. 8828036610

### EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER ,2023 AS PER IND AS NBFC (DIVISION III)

	(in lakhs)										
Γ.		Qua	rter Ended	31.12.2022	Nine Mont	Year Ended					
Sr. No.	Particulars	31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	(Restated)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Restated) (Unaudited)	31.03.2023 (Audited)				
1.	Total Income From Operations Net Profit /( loss) for the period (before Tax, Exceptional Items	1,633.172	1,367.302	995.611	4229.480	2,474.696	3,724.309				
3.	and/or Extraordinary Items) Net Profit/( loss) for the period (Before Tax and after	306.870	220.804	276.499	735.223	615.610	801.633				
4.	Exceptional and/or Extraordinary Items)  Net Profit/( loss) for the period after tax (after Exceptional	306.870	220.804	276.499	735.223	615.610	801.633				
5.	and/or Extraordinary Items) Total Comprehensive income for the period	252.082	206.897	194.473	614.338	435.724	697.994				
3.	[comprising +Profit/ Loss) for the period (after tax) and other comprehensive income(after tax)]	-		-	-	-	(104.24)				
6.	Paid up Equity Share Capital (face value Rs. 5/- each)	3,936.03	3,860.91	3,782.55	3,936.03	3,782.55	3,857.91				
7.	Reserves excluding Revaluation Reserves	9,029.34	7,331.37	6,399.07	9,029.34	6,399.07	6,728.29				
8.	Securities Premium Account	3,998.57	3,863.36	3,599.649	3,998.57	3,599.649	3,853.26				
	Net worth	13,021.05	11,247.97	10,237.29	13,021.05	10,237.29	10,641.88				
11.	Paid up Debt Capital/Outstanding Debt Debt Equity Ratio	1,883.90 2.05	1.99	1.20	1,883.90 2.05	1.20	1.53				
12.	Earnings Per Share (of Rs. 5/- each) Basic Diluted	0.323 0.313	0.268 0.256	0.262 0.251	0.793 0.769	0.618 0.592	0.969 0.929				
13.	Capital Redemption Reserve	0.010	0.200	0.201	0.703	0.002	0.020				
14. 15.	Debenture Redemption Reserve Debt Service Coverage Ratio	1.528 1.479	1.557 1.449	1.330 2.099	1.543 1.467	1.526 1.215	2.065 1.804				
16. Notes	Interest Service Coverage Ratio (Number of times)		1.440	2.000	1.407	1.2.10	1.004				

b) The above is an extract of the detailed format of Unusulded financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2023 fleet with 85 instituted under Regulation 33 a Regulation 25 of the SEEL (Island) Obligations and Decisions Requirements (Regulations, 2015. The fill formats Unusulded Financial Results for the quarter and nine months ended 51st December, 2023 are available on the verballe of SEE Limited. The contraction of the second section of the second section of the se

FOR, STAR HOUSING FINANCE LIMITED
Sd/-

Ashish Jain Chairman & Managing Director (DIN 02041164)

#### SKY GOLD LIMITED

CBILL SEPTIME LEU
CBILL SEPTIME POOSPELC SE 16899
Regd. Office: Plot No. D-222/2 TTC Industrial Area, MDC Shirawane, Darave,
Navi Mumbal, Maharastira, India, 400706
Phone No. 022-66919399, F-mail: skynnilithrus workshira

#### RDING SECOND EXTRA-O REMOTE E-VOTING INF

NOTICE IS HEREBY GIVEN THAT TO SECOND (2)—10 brains of contrary General Meeting (\*EDGM of the members of Sky Gold Limited for the Financial Wear 2023-24 will be held in complian with the applicable or circulars issued by the Ministry of Corporate Affairs (\*McA) and securities and Exchange Board of India (\$EBI) through Video Conference (\*CI) of Multi-Viscal Mears (\*CMM) on Thurdage February 2023, 4 at 121-18 PM to transact

businesses, as set forth in the Notice of the Meeting.						
Sr. No.	Description of Resolution	Type of Resolution				
1	To Consider and approve the Issue of Convertible	Special Resolution				
	Marrante on a Dreferential Racie					

Usorated and approve the Sease of usorative table by Company's special necessition. The Notice of ECIM and the alonesaid documents are available on the Company's swellows at yourself and the wholeshed of the Stock Scheinpage, i.e., ISSE Limited (SES) on XMIDING STOCK Exchange of India Limited (NES) on XMIDING STOCK Exchange of India Limited (NES) on XMIDING STOCK Exchange of India Limited (NES) on XMIDING STOCK STOCK

### ting and e-Voting During EOGM e with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read

t compilance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from the time, Regulation 44 of the SER (IL Listing Obligations and Disclosure Requiremer egulations, 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standard - 2 on General Meeti Regulations, 2015 (\* Listing Regulations\*) and Secretarial Standard - 2 on General Meeting sissed by The Institute of Congrays Secretariae of Indit, after Congraps is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolution proposed to be passed at EDGM. The Congraps has engaged NEDL to provide the facility for voting through remote e-voting, participation in the EDGM through VC/OAVM, and voting during the EDGM.

	Following is the related information:									
Ľ	Day, Date, and time of commencement of remote e-voting	:	Monday, February 05, 2024 at 9.00 A.M.							
	Day, Date, and time of the end of remote e-voting	1	Wednesday, February 07, 2024 till 5.00 P.M.							
0)	Cut off Data		Thursday Echropou 04 2024							

Introduce "rowning" Learning Technology (Lock of Date Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Thurstoy, February 01, 2004 about of both or the structures for e-Voting as mentione in the CoOM hotol. The Members who will be attending the COOM hotol. The COOM and with to been the Member of the

cast their vote through remote e-voting shall be able to exercise th through the e-voting system provided during the EOGM.

The Members even equested to note that:

he Members are requested to note that.

A person whose name is recorded in the register of members or in the regist of beneficial owners maintained by the deposituries as on the cut-off data is pursuadar, February 1,0224 only shall be entitled to avail of the facility of remo e-voting as well as voting in the general meeting.

Remote e-Voting module shall be disable by NSDL for voting after 5.00 PM. or Wedensday, February 07, 2024 and of 1). The Members who have already cast their vote through member e-voting meattern the EOSM but shall NOT be entitled to cast their vote again.

aueno tre Lishi fust shall NOT be entitled to cast their vote again these will have an opportunity for sast their vote remotely or furing the EGSId on the sesses as set forth in the Notice of the EGSId through the electronic voting system. ration, instruction is a manner of voting remotely or during the EGSId for Member go shares in dematerialized mode, physical mode, and who have not registered theil addresses has been provided in the Notice convening the EGSId. Not Navard of Directors of the Company has appointed Mr. Shivang Goyal (Membership No 11801). Practicing Company Secretary as Scrutilizer to soundinize the process of the evoling prior to the EGSId and for e-voting during the EGSId in a fair and transparen next.

interiors evolution to the Evolution and to de evolution that pure Evolution is an underspacent interior by evolution and the South and the same, along with the Consolidated Scrutifizer's Report, shall be placed on the weekels of the Company at wowskeppol, can and shall be communicated to BSE Limited and the National Stock Evolution of India Limited. Manuser for registrational political many and address: For shares held in Physical forms: By writing to Link interior India Private Limited, the Registrat and Transfer Agent of the Company, at their address C 101, 247 Pain KLB SMINg. Withroot Week, Murtissi 400085 or or int. Bediseks/Belinkhimize.co.in Year For shares held in Physical forms by writing to Lonk india Private Limited, the Registration Transfer Agent of the Company, at their address is per the process followed and registering the original address in the Demat account as per the process followed and the Table Pain and the Same Table Pain Could State (Same). The Register of Manuface and the Same Tamber books of the Company will ermain closed from Friday, February 02, 2024, but though inclusive). Manuser of joining the EOMM:

from Friday, February 02, 2024, to Thursday, February 08, 2024 (both days inclusive). Manuser of joining the EOMH: OAM is available through the NSDL e-Votin system at <u>www.eventrol.mot.com</u>. The information about opin credertals to be used as the steps to be followed for attending the EOMA are equipmed in the Notice of ECMA. The EOMA in the Company of the Company of the Company Secretary, and complain the EOMA Member are great an equest a cellorigization of the resident for the 4-885/1000/1022 - 2489/1000 (or contact Me. Nikla sin Company Secretary, and complain Final No. 1922). The Company of the Company Secretary and complaine Final No. 1922 (or Secretary of the Company Secretary and Company Final No. 1922). The Company of the Company Secretary and Company Final No. 1922 (or Secretary of the Company Secretary as Company Secretary as Company Final No. 1922 (or Secretary Secretary as Company Secretary as Company Final No. 1922). The Company of the Company Secretary as Company Final No. 1922 (or Secretary Secretary as Company Secretary as Company Final No. 1922). The Company Secretary as Company Final No. 1922 (or Secretary Secretary as Company Final No. 1922). The Company Final No. 1922 (or Secretary Secretary as Company Final No. 1922). The Company Final No. 1922 (or Secretary Secretary as Company Final No. 1922). The Company Final No. 1922 (or Secretary Secretary as Company Final No. 1922). The Company Final No. 1922 (or Secretary Secretary Secretary Secretary Secretary Final No. 1922 (or Secretary Secretary Secretary Secretary Secretary Final No. 1922 (or Secretary Secretary Secretary Secretary Final No. 1922 (or Secretary Secretary Secretary Final No. 1922 (or Secretary Secretary Final No. 1922 (or Secretary Final

manner.
The voting results shall be declared within two working days of the conclusion of the EOGM and the same, along with the Consolidated Scrutifizer's Report. Shall be placed on the weekes of the Company at <u>www.scypat.or.</u> and shall be communicated to BSE Limited and the National Stock Echange of India Limited.

Place: Kan Mimmalia.

....

عدر Mangesh Chauhan Managing Director & CFO DIN: 02138048



## INVITATION OF BIDS / OFFERS FOR PREMISES ON LEASE

entral Bank of India requires emises admeasuring 1200 to 1800 premises admeasuring 1200 to 1800 sq. ft. carpet area in ready possession / ready for possession within 3 months at Naigaum Mumbai 400014, preferably on the ground floor with adequate parking space for their Naigaum Branch. No brokers or intermediaries please. No prokers or intermediaries please. Priority will be accorded to Government / Semi Govt. bodies or public sector undertakings. Kindly download the formats / terms and conditions from the website http://www.centralbankofindia.co.in http://www.centralbankohndia.co.in or collect the same from Central Bank of India South Mumbai Regional Office, 346, Standard Building, 2nd Floor, D. N. Road, Fort, Mumbai – 400001. PH (022) 40345872 during office hours 10.00 a.m. to 4.00 p.m.

is 14.02.2024 upto 4.00 p.m REGIONAL HEAD- SMRC

(BIRENDRA MEHTA

PUBLIC NOTICE

incusive), under Share Certificate No. 8
My clients father MR. VINAYAK GOKHALE
alias VINAYAK BALKRISHNA GOKHALE was
the sole owner of the above said that and est
the sole owner of the above said that and est
the sole owner of the above said that and est
the sole owner of the above said
that and est
the sole owner of the above said
that owner owner
that the sole owner owner
that the sole owner
that the s

That my clients father MR. VINAYAK GOKHALE alias VINAYAK BALKRISHNA GOKHALE died intested to 14.08.2009 at Mumbel leading baland to

PHATAK.

If any other person's or financial institution has/have any claim by way of inheritan Maintenance, Release Deed, Giff, Mortgatien, Trust, List Pendens or in any other man in respect of the said Flat through the s Cancer Pisces C.H.S. Ltd., Behind Fire Brigade, Off Marve Road, Melad (W), Mumbal 400 095, otherwise their claim's shall deemed to be waived and my clients shall proceed to execute and register the release deed and subsequently the society shall transfer the said Flat alongwith shares in favour and in the joint names of my clients MRS. RAJASHREE SANJAY TATTU & MRS. MEDINI SHIKKISHMAPHATAK.

Date: 18-01-2024

....

#### THE SINGARENI COLLIERIES COMPANY LIMITED n – 507101,

E-PROCUREMENT TENDER NOTICE

In published for the following Services / Material Procurement throug

iis, please visit https://tender.telangana.gov.in - or - https://www.

ETIZODOSP: Revenued of UTM Freewill support along with Digarde for 3 years at a re-less of cu-u.c. 25.0 (2004-17.0) by seading, loading, unloading and stacking of Pre-Stressed concrete sleepers. ETIZODOSP: Supply, leading, loading, unloading and stacking of Pre-Stressed concrete sleepers. ETIZODOSP: Procurement of Operator's State for Stressed Concrete Miles and State S

RobitOLET 48(A)233444 I.S. Parks 1 0.071-1.079 structure, Roll Pure for the year 2023-Sociative River Publication (Inc.), Reinage 18(B) (Profed under remained under 5-DCCC registered contraction Publication (Inc.), Reinage 18(B) (Profed under remained under 5-DCCC registered contraction belong is SC Community are eligible to perfoque? — 250 1202-04.30 PM. GROW-COMMUNITATION (Inc.), Reinage 18(B) (Inc.), Reinage 1

R.O. No.: 862-PP/CL-AGENCY/ADVT/1/2023-24, Date: 17-01-2024

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI, BOMBAY
COMMERCIAL SUIT NO. 479 OF 2022
CAMARA BANN, A body Corporate Constituted Under The Bankford Companies
Acadelian Body Companies
Acadelian Good Companies
Acadelian Good Co

irther and other, reliefs as this Hon'ble Court may deem fit. 30th day of October, 2023

or Uctober, 2023 Mumbai
Mis PRADIP SHUKLA &
Advocates for Plaintiffs,
Hanuman Building, 3rd Floor, Chamber No. 7, 2,
R. S. Sapre Marg, Mumbai -400 002.
Mobile No. 9920701117 Email ID: phshukla@red/ffmail.com

### DEPARTMENT OF HANDLOOMS

E-TENDER NOTICE

Tokamboa Tarritor doppiy or Ormonii Osnanio 74.1.2024 20.									
Variety of	Required Quantity	Required Earnest money	Date and time of availability of	Last date and time for receipt of online	Date and tim opening		Supply		
yarn	(in MT)	deposit in (Rs.)	Bid Document in the web portal	submission of filled Bid Documents	Technical Bids	Financial Bids	Period		
40s Combed Dyed Cotton Cone Warp Yarn	1418.00		18.01,2024						
155/34D Grey Polyester Texturised Yarn	825.00	10,00,000/-	10,00,000/-	10,00,000/-	to 20.02.2024 Upto	20.02.2024 Upto 02.00 p.m.	20.02.2024 at 03.00 p.m.	Will be intimated later	60 days
130/34D Dyed Polyester Texturised Yarn	Polyester 1046.00		01.00 p.m.						

Joint Director (Uniforms) Tender Inviting Authority

#### LOSS OF CERTIFICATE OF REGISTRATION (COR)

LUSS OF LEXTIFICATE OF REGISTRATION (COR)

Notice is hereby given that the Certificate of Registration having Registrate
8,05,04599 standing in the name of M/s P. R. S. Business Private Limite
Company), having its registered office of a Diamond Arade six Mr. 9,305, 68, 1
Road, Kolista-700055, West Bengal (India), have been lost/ mistaid. Any claim re
to this/hese certificate/s should be notified to the Registered Office of the Cord
as mentioned above within fifteen days from the date of issue of this notice and
misutilized uncertainties/s should be notified to the registered Office of the Cord
and State of the Cord
and Cord of the

Director P. R. S. Business Pvt Ltd

Court Room No. 5

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI, BOMBAY
COMMERCIAL SUIT NO. 876 OF 2022

CANARA BANK, A body Copporate Constituted Under The Banking Companie
(Acquisition & Tamafer of Understaining) Act of 1970 Haveing Is Head Office at 112, J.C.
Pandrsheel Arcade, 50 ft. Road, Mahawir Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 667,
Pandrsheel Arcade, 50 ft. Road, Mahawir Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 667,
Pandrsheel Arcade, 50 ft. Road, Mahawir Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 667,

And the definition of the defi

er, 2023.

WS. PRADIP SHUKLA & CO.
Advocates for Plaintiffs, Having Office at
Hanuman Building, 3rd Floor, Chamber No. 7. 2.
R. S. Sapre Marg, Kalibadevi, Mumbai - 400 002.
Email ID: phshukla@rediffmail.com



CIN: 125209MH2011Pt.C223089
Registered Office: Lodha Supremus, Unit No 503-504, 5th Floor, than Nagar, Near New Passport Office, Wagle Estate, Thane West-400604. India. Tel: +91-22 2581 8200, Fax: +91-22 2581 8250
Tel: +91-22 2581 8200, Fax: +91-22 2581 8250

NOTICE OF POSTAL BALLOT

Whenebes of Rajphree Polyack United (the "Company") are hereby informed that pursuant to Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013, the "Act") reads with Rule 20 and Rule 22 of the Companies Act, 2013, the "Act" | read with Rule 20 and Rule 22 of the Companies Act, 2013, the "Act" | read with Rule 20 and Rule 22 of the Companies Act, 2013, the "Act" | read with Rule 20 and Rule 22 of the Companies Act, 2013, the "Act" | read with Rule 20 and Rule 22 of the Companies Act, 2013, the "Act" | read with Rule 20 and Rule 22 of the Companies Act 2014, as amended from time to the time, read with General Credult No. 5, 2023, 10, 2012 and deep Rule 22, 2012 and 09/2033 dated September 28, 2023 assued by the Ministry of Corporal Affira. Government of India ("McA Credult"), and Regulation of the Securities and Exchange Board of India (Islaing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time ("Little Regulations"), and SEB/HO/ CTC/RUDO ("RUP) 2007/CPG/PO-2014 dated annum y. 5, 2023 and \$5B/HO/ CTC/RUDO ("RUP) 2007/CPG/PO-2014 ("Rule demands in Cardina Securities of India and other applicable provisions of the Act, rules, circulars and nordifications issued therrunder (Incidulut gar y statutory modification or re-enstante thereof for the time being in force and as amended from time to time), and other applicable provisions of the Act and the Listing Regulations, ricarda and nordifications issued flag my statutory modification or re-enstantent thereof for the time being in force, the Company has completed dispatch of Postal Ballot Notice dated annum y. 1, 2024 only through electronic mode to the members whose earnie in recorded in the Regulater of Members of the Company or in the Regulater approach of members and whose name is recorded in the Regulater of Members of the Company or in the Regulater approach of members and the care members whose earnie and effection income to the members whose earnie in recorded in the Regulater of Members of the Company or in the Regulater a

Sr. No.	Agenda Item
1.	Increase of Authorised Share Capital and the consequent amendment to Memorandum o Association of the Company.
2.	Issue of Bonus Shares.
3.	Re-appointment of Anand Sajjankumar Rungta, Whole-time Director of the Company.

newpointments of minist augmentant installing, without interest on the company in a minist augmentant installing, without interest of ministration of the continuous filter. The remote evoting period will commence on Thursday at 2500 at m, (51) mentally and on Friday, letturary 16, 2024 at 500 pm. (51). Theresting the remote module will be disabled by NSDL Votting rights of members will be in proportion to the shares held by the paid-up equity have capital of the Commany as on the curfold dest. Communication of assent or of members should be only through the remote evoting system. Detailed procedures for remote evoting system. Detailed procedures for remote evoting manufact with the Notico. Once vision on the resolution is cast by the member, the same cannot be channel and the Notico. Once vision to the resolution is cast by the member, the same cannot be channel and the Notico once vision in the resolution is cast by the member, the same cannot be channel and the Notico once vision in the new of the new of the new of the Notico once vision is called procedures for remote evoting system.

he website of NSDL at www.evoting.nsdl.com.

In sea of any queries, you may refer Frequently Asked Questions (FALs) for Members and remote e-voting use manual for Members available at the download Section of the Remote e-voting website of NSCI at <u>your profitor</u> grid\_com or cortact company Secretary & Compliance Officer of the Company at the Repistered Office Studies at Lodies Supremius, Unit No 503-504, 5° Floor, Road No. 22, Kishan Nagar, Near New Pasport Office, Wagfe state, Hame Vetter Office, Vision of Company Secretary & Company at the Repister of Direct states, Hame Vetter Office, Vision of Company Secretary of the Secretary of Company at the Secretary state, Hame Vetter Office, Vision of Company Secretary (Secretary Office) states and the Secretary of Company Secretary (Secretary Office) states and the Secretary of Company Secretary (Secretary Office) states and the Secretary of Company Secretary (Secretary Office) states and the Secretary of Company Secretary (Secretary Office) states and the Secretary (Secretary Office)

The Members are requested to carefully read the instructions co

#### GALLANTT

#### GALLANTT ISPAT LIMITED

Regd. Office: Gallantt Ispat Limited, Gorakhpur Inclustrial Development Authority (GIDA), Sahjanwa, Gorakhpur – 273209, Uttar Pradesh Contact No: 9903462248; www. gallantt.com; E-mail: csgmi@gallantt.com; Contact No: No: 100146248; www. gallantt.com; E-mail: csgmi@gallantt.com; Contact No: 100146248; www. gallantt.com; Contact No: 100146248; www. gallantt.com; Contact No: 1001464848; www. gallantt.com; contac

	EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023 (* in Lakhe, except EPS)												
_				STANDALONI	PESILITS					CONSOLIDA	TED RESULTS		ept EPS)
SI.	Particulars	Quarter ended 31.12.2023 Unaudited	Quarter ended 30.09.2023 Unaudited			Nine Months ended 31.12.2022 Unaudited	Year ended 31.03.2023 Audited	Quarter ended 31.12.2023 Unaudited	Quarter ended 30.09.2023 Unaudited	Quarter ended 31.12.2022 Unaudited	Nine Months ended 31.12.2023 Unaudited	Nine Months ended	Year ended 31.03.2023 Audited
1.	Total Income from Operations (Net)	1,06,382.09	95,192.54	1,00,689.82	3,05,321.24	2,96,449.56	4,05,997.71	1,06,382.09	95,192.54	1,00,689.82	3,05,321.24	2,96,449.56	4,05,997.71
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and /												
	or Extraordinary Items)	7,052.81	5,437.52	5,315.50	16,604.34	14,823.86	23,988.81	7,052.81	5,437.52	5,315.50	16,604.34	14,823.86	23,988.81
3.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and /												
	or Extraordinary Items)	7,052.81	5,437.52	5,315.50	16,604.34	14,823.86	23,988.81	7,052.81	5,437.52	5,315.50	16,604.34	14,823.86	23,988.81
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and /												
	or Extraordinary items)	5,197.83	4,725.91	2,091.24	12,994.42	7,299.22	14,091.09	5,197.83	4,726.11	2,091.24	12,995.80	7,299.22	14,091.09
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)												
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,219.79	4,747.87	2,118.12	13,060.31	7,379.87	14,191.23	5,219.79	4,748.07	2,118.12	13,061.39	7,379.87	14,191.23
6.	Paid up Equity Share Capital	24,128.09	24,128.09	24,128.09	24,128.09	24,128.09	24,128.09	24,128.09	24,128.09	24,128.09	24,128.09	24,128.09	24,128.09
7.	Earnings Per Share												
	(Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) –												
	1. Basic:	2.15	1.96	0.87	5.39	3.03	5.84	2.15	1.96	0.87	5.39	3.03	5.84
L	2. Diluted:	2.15	1.96	0.87	5.39	3.03	5.84	2.15	1.96	0.87	5.39	3.03	5.84

For and on behalf of the Board of Directors GALLANTT ISPAT LIMITED C.P. Agrawa Chairman & Managing Director (DIN: 01814318)

••••

### मुंबई लक्षदीप 💟

# मसाला पिकांच्या

## उत्पन्नात वाढ होईल

## डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

रत्नागिरी, दि.१८ : कोकणाम ध्ये मसाला पिकांना पोषक हवामान आहे. समुद्रसपाटीला नारळ, सुपारीच्या मोठ्या बागा आहेत. सध्याच्या बदलत्या हवामानात मुख्य पिकांवर परिणाम दिसून आल्यामुळे अशा हवामानात हमखास देणाऱ्या उत्पादन मसाला पिकांची केल्यास लागवड उत्पन्न वाढू शेतीचे शकते, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. दापोलीतील

उद्यानविद्या महाविद्यालयाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास योजना आणि कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे मसाला पिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या विषयावर दोन दिवसांचे जिल्हास्तरीय चर्चासत्र झाले. त्यावेळी डॉ. बोलत होते. सावंत यावेळी उद्यानविद्या

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, शिक्षण संचालक बोडके, डॉ. प्रशांत सहयोगी अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत पवार, विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. जगदीश कदम उपस्थित होते.

यानिमित्ताने कोकणातील विविध मसाला पिकांचे नमुने प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. हळदीच्या एकूण ३६ विविध जाती प्रदर्शित होत्या. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे व सोवेली ग्रामपंचायतीचे सरपंच जयेश मानकर यांच्या हर-ते झाले. जिल्हास्तरीय सत्रामध्ये दालचिनी, काळी मिरी, कोकम, हळद, आले, जायफळ आदी मसाला पिकांची लागवडीची माहिती डॉ. पराग हळदणकर, डॉ. चंद्रकांत महेश पवार, डॉ. कुलकर्णी, डॉ. योगेश परुळेकर, डॉ. प्रफुल्ल म ाळी, डॉ. मकरंद जोशी, डॉ. सुमेध थोरात, डॉ. राकेश गजभिये यांनी दिली. डॉ. प्रमोद सावंत यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसाराविषयी सविस्तर माहिती दिली. विस्तार सूत्रसंचालन विभागाचे शिक्षण

संशोधन

केले.

यांच्या

विद्यापीठाचे

सहाय्यक डॉ. प्रवीण

यांनी

कुलसचिव डॉ. प्रदीप

अध्यक्षतेखाली झाला.

प्रमाणपत्र व दोन

काळीमिरीची रोपे देऊन

गौरविण्यात आले.

प्रशिक्षणार्थींना

कनिष्ठ

झगडे

समारोप

हळदवणेकर

# काजरघाटीतील शी महालक्ष्मी मंदिरात २२ जानेवारीला आनंद सोहळा

रत्नागिरी, दि.१८ : अयोध्येतील त शहरानजीकच्या काजरघाटी रोजी आनंद सोहळ्याचे आयोजन ठाकूर करतील. त्यांना तबलासाथ (पोमेंडी खुर्द) येथील श्री महालक्ष्मी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथील श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमि देवस्थानने मंदिरात २२ जानेवारी

WHITE HALL COMMERCIAL COMPANY LIMITED CIN: L51900MH1985PLC035669 Read. Office: O-402, 4th Floor, Plot No. 389, Palai Ratan House, Sankara Mattham Road. Kings Circle, Matunga, Mumbai-400019

Tel No.: 022-22020876 Email ID: whitehall@yahoo.com

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, Januan 29, 2024 at 4.30 p.m. at registered office of the Company, inter alia to consider and approve the

Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended, Decembe Further in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading Regulations, 2015, the trading window for dealing in securities of the Company by its Designated persons, shall remain closed till the close of business hours of Wednesday, January 31, 2024.

For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com.

For White Hall Commercial Company Limited

Place : Mumbai

Rohit Prabhudas Shal DIN: 00217271

### TRESCON

### ट्रेसकॉन लिमिटेड

CIN:L70100MH1995PLC322341 नोंद. कार्याः: ३०१, ३रा मजला, स्काबलाईन वेल्थ स्पेस, नाथानी रोड, विद्याविहार (पश्चिम), मुंबई-४०००८६. दूरः:०२२-४६१६५६११, वेबसाईट:www.trescon.com, ई-मेल:cs@trescon.com

#### टपाल मतदानाची सूचना

कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ११० व इतर लागु तरतुदी आणि कंपनी (व्यवस्थाप-आणि प्रशासन) च्या २०१४ चे नियम २० आणि २२ अनुषंगाने आणि सहकार मंत्रालय, भारत शासन याद्वारे वितरीत सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०. क्र.२०/२०२० दिनांक ५ मे. २०२०, क्र.२२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, क्र.३३/२०२० दिनांव २८ सप्टेंबर, २०२०, क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, क्र.१०/२०२१ दिनांक २३ जून, २०२४ क्र.२०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, क्र.३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, क्र.११/२०२२ दिनांक २८ क्र.२०/२०२१ दिनांक ८ डिसबर, २०२१, क्र.३/२०२२ दिनांक ५ म., २०२२, क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि क्र.९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ (एमसीए परिपत्रके), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिंबा (एसएस–२) द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण सभेचे सचिवीय मानक आणि इतर कोणताही लागू कायदा, नियम आणि विनियम (काही वैधानिक सुधारणा किंवा त्यांच्या पुर्नअधिनियमांसह, सध्याच्या काळासाठी), ट्रेस्कॉन लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांची पोस्टल बॅलेटद्वारे रुक्तायानपनासर, सञ्ज्ञाच्या काळाताळा), ठूस्कान (सामटङ (स्वरान)) व्या नागायासकाया नास्टरा क्याट्स, (एक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान करणे स्हणे ई-मतदान) सूचनेत नमुद विषयावर अर्थात कंपनीह संचालक आणि पूर्णवेळ संचालक **श्री. संजय मेहता (डीआयएन:** ०३५२१७६१) आणि कंपनीच्या स्वतंः ागधारकांची अनुमती घेण्यासाठी सदर सूचना देण्यात येत आहे.

मसीए परिपत्रकातील तरतुदी लक्षात घेऊन, कंपनीने **गुरूवार, १८ जानेवारी, २०२४** रोजी सर्व भागधारकां मक विधानासह पोस्टल बॅलट नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या आहेत, ज्यांची नावे सदस्य यादीच्या नोंदणीवर दिसतात. **शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४** (कट-ऑफ तारीख) पासून डिपॉझिटरीजकडु गप्त झालेल्या लाभार्थी मालकांचे ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी सहभागी/रजिस्ट्रार आणि शेअ ट्रान्सफर एजंट (आरटीए) कडे नोंदवले आहेत. पोस्टल बॅलेट फॉर्म आणि प्री-पेड बिझनेस लिफाफ्यास . या सूचनेची हार्ड कॉपी भागधारकांना पाठवली जात नाही. त्यानुसार, भागधारकांच्या संमती किंवा अस संवाद केवळ ई-व्होटिंगद्वारे होईल.

पोस्टल बॅलट नोटीस कंपनीच्या वेबसाइटवर http://www.trescon.com/investorssection notice.html आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाइटव होस्ट केली आहे.

. शेअरधारकांना विनंती आहे की रिमोट ई-मतदान कालावधी **शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४ (स.९.००वा** भाप्रवे) रोजी सुरू होईल आणि **शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४ (सायं.५.००वा. भाप्रवे)** रोजी संपेल त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. मंडळाने **श्री. विजय यादव (एफसीएस ११९९०) मे. एव्हीएस ॲण्ड असोसिएट्स** प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी भागीदार यांनी पोस्टल बॅलेट/ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठ

छाननीकर्ता (स्क्रुटिनायझर) म्हणून नियुक्ती केली आहे. . गोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे केलेल्या रिमोट ई-व्होटिंगचे परिणाम छाननीकर्त्याच्या अहवालासह कंपनीच्या <u>http:</u> /www.trescon.com/investorssection/notice.html वेबसाइटवर उपलब्ध केले जातील आणि **मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४** रोजी किंवा त्यापूर्वी बीएसई लिमिटेडला सूचित केले गेले. ठराव, पोस्टल मतपत्रिकेद्वारे आवश्यक बहुमताने मंजूर झाल्यास, दूरस्थ ई-मतदानासाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेल म्हणजेच **शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४** रोजी पास झाल्याचे मानले जाईल. म्हणून, दूरस्थ ई-मतदानाद्वां

पोस्टल मतपत्रिकेद्वारे आवश्यक बहुमताने ठराव मंजूर झाल्यास, तो त्या निमित्ताने बोलावलेल्या सर्वसाधार सभेत रीतसर मंजूर झाला असे मानले जाईल. वास्तविक स्वरुपामध्ये भागधारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत अशा भागधारकांना विनंती केली जाते की, त्यांनी आस्टीएला <u>info@satellitecorporate.com</u> व शेअरहोल्डरचे नाव आणि पत्ता, पॅन कार्डची स्वयंप्रमाणित प्रत आणि कोणत्याही दस्तऐवजाची स्वयं-साक्षांकि प्रत म्हणजे, ड्रायन्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा पासपोर्ट किंवा आधार कार्थ शेअरधारकाच्या पत्त्याच्या समर्थनार्थ लिह्न त्यांचे ईमेल पत्ते अपडेट करावेत. डिमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्सना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटः पार्टिसिपंट्सकडे नोंदणी/अपडेट करावे ज्यांच्याकडे ते डीमॅट खाती ठेवत आहेत. ईमेल पत्त्याची नोंदर्ण

करताना काही शंका/अडचण आल्यास, शेअरधारक <u>cs@trescon.com</u> वर लिहू शकतात. ई-व्होटिंगबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही <u>www.evotingindia.com</u> ब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकता, हेल्प सेक्श अंतर्गत किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> ईमेल लिहा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २

> सही / दिनेश पटेल

ठिकाणः मंबर्ड

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

सोमवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा व सामृहिक थी राम नामजप होईल. दुपारी ११ ते १ वेळेत श्री राम जन्म ोत्सव कीर्तन हभप सौ. रमा प्रशांत

प्रसाद पटवर्धन, हार्मोनियमसाथ ओजस करकरे करतील. दुपारी आरती मंत्रपुष्प होईल. त्यानंतर शिधा महाप्रसाद वितरित होईल. दु. ३ ते ४ वाजता विद्यार्थी बाल-मित्रांचे कार्यक्रम व गृणगौरव

किस्कोळ मालमत्ता मध्यवतीं प्रक्रिया केंद्र, सीवीडी बेलापूर, रेत्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉबर क्र.४, ५वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४०००६१४.

### मागणी सूचना

थे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **शिखा अगरवाल, समित अगरवाल,** फ्लॅट क्र.बी३३०५, जेपी डेक्स ए के बैद्य मार्ग, दिंडोशी कोर्टाच्या पुढे, मालाड पुर्व, मुंबई-४०००९७ (एसबीआय एचएल मॅक्सगेन ओडी खाते क्र.३४५००९७४३२९) यांनी बैंकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते २९.११.२०२३ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनात्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर **१०.०१.२०२४** रोजी सूचना पाठविष होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सचनेद्वारे सचित करण्यात येत आहे. थकबाकी रक्कम: दिनांक १०.०१.२०२४ रोजी देय रक्कम रू.६६,००,९२४.०० (रुपये सहासष्ट लाख नऊशे चोवीर कक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी

सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास) यांन येथे कळविण्यात येत आहे की. सदर सचना प्रकाशन तारखेपासन ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथ नक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटम् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाई

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालग् सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

### स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लंट क्र.०७०४एसजी, ०७वा मजला, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ८०४ चौ.फु., 'वेस्ट गेट-ए' म्हणून ज्ञात इमारत, 'लोघा पॅविलीऑन' म्हणून ज्ञात प्रकल्प, जमीन सर्व्हें क्र.२३, २४/५,६,७,८ए,८बी,८९,१०,१,२,३,४, २५/१०, ८,२,७,११, २६/२,४,९,११,१२,७, २५/९, १०,१,२,४,५,६,७,८, २८/२, ३,४,५, २२/७ ८,९, ३१/४, ५,६,८, माजिडे फ्लायओव्हरजवळ, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे–पश्चिम, गाव माजिवडे, ता. ठाणे, जि. ठाणे-४००६०१.

दिनांक: १८.०१.२०२४, ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

### रोटोमॅक एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेड, (परिसमापनात)

विक्री सूचना परिसमापक: श्री. अनिल गोयल परिसमापकाचा पत्ताः ई-१०ए. कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-१, नवी दिल्ली-११००४८. ई-मेल: assetsale1@aaainsolvency.in, rotomac.export@aaainsovency.com, anilgoel@aaainsovency.com

संपर्क क्र.:+९१ ८८००८६५२८४ (श्री. पुनीत संचदेवा व श्री. वासीम)

र्ड-लिलाव इनसॉल्वन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी कोड, २०१६ अन्वये मालमत्तेची विक्री ई-लिलावाची तारीख व वेळ: १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी दु.३.०० ते सार्य.५.०० दस्तावेज सादर करण्याची अंतिम तारीख: ३१ जानेवारी, २०२४ इरठे सादर करण्याची अंतिम तारीख: १४ फेब्रुवारी, २०२३

(५ मिनीटांच्या अमर्याद विस्तारासह)

ा<mark>टोमॅक एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेड</mark> (परिसमापनात) यांच्या मालकीचे मालमत्तेची विक्री दिनांक २३ मार्च, २०९८ . जिचे आदेशानुसार राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, अलाहाबाद न्यायपीठ यांच्याद्वारे नियुक्त परिसमापकाद्वारे परिसमाप . गपदेचा स्थापित भागानुसार केली जाईल. सदर विक्री अर्थात मे. नॅशनल ई-गव्हर्नेस सर्विसेस लि. (एनईएसएल uttps://nbid.nesl.co.in/app/login च्या ई-लिलाव माध्यमातून खालील स्वाक्षरीकर्त्याद्वारे केली जाईल

मालमत्ता	ब्लॉक	आरक्षित मुल्य (रु.मध्ये)	प्रारंभ इरठे (रु.मध्ये)	वाढीव मुल्य (रु.मध्ये)
स्कोडा सुपर्व - एम्बीशन, टीडीआय, बीएस-३- एमएच- ०४-एफझेड-६५८, उत्पादन वर्ष - २०१३, मुंबईत पार्क केलेले (मकवाना टॉवर, अंधेरी).	Ų	२.१५ लाख	रू.२१,५00	₹.२०००
टीप:				

दि.०२.०३.२०२३ रोजी झालेल्या ६व्या एससीसी बैठकीत भागधारकांच्या संनियंत्रण सिमतीने ब्लॉक 'ए' ब्लॉक भाग बनवणार्या मालमत्तेची राखीव किंमत विधिवत मंजर केली आहे आणि बहमताने स्वीकारली आहे

ब्लॉक 'ए' चा भाग बनवणारी मालमत्ता 'जसे आहे जेथे आहे', 'जसे आहे जे आहे<sup>"</sup> आणि 'जे काही आहे ते आधार आहें आणि कोणत्याही आधाराशिवाय आणि हस्तांतरण शुरुकाशी संबंधित कोणतेही शुरुक (यासह मुस्ति शुरुक) वर विकले जाते, उपरोक्त मालमत्तेच्या संदर्भात डुप्लिकेट आरसी जारी करणे, प्रलंबित आरटीओ कर, शुल्क, विमा शुल्क, लोडिंग, अनलोडिंग, कटिंग, वजन खर्च इ. केवळ एच१ बोलीदारालाच भरावा लागेल. तसेच अरटीओ कडून एनसीओ मिळवून हे वाहन त्याच्या/तिच्या नावावर हस्तांतरित करून घेण्याची जबाबदारी एचः बोलीदाराची असेल ज्यासाठी परिसमापकाची टीम आपले सहकार्य करेल.

तथापि, अशी शिफारस केली जाते की खरेदीदाराने त्यासाठी स्वतःची योग्य काळजी घ्यावी आणि अनिवार्यपणे ई लिलाव प्रक्रिया दस्तऐवजाचा संदर्भ द्यावा.

विस्तर नियम व अटी तसेच माहितीकरिता कृपया एएए इनसॉल्वन्सी प्रोफेशनल्स एलएलपी यांच्या https:/ nsolvencyandbankrupatcy.in/public-announcement/psl-limited/ वेबसाईटचा संदर्भ घ्याव आणि प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इरठे जमा करण्यापुर्वी वर नमुद लिंकवर ई-लिलाव प्रक्रिया दस्तावेज अपलोह

दिनांक: १८.०१.२०२४ रोटोमॅक एक्सपोर्टस प्रायव्हेट लिमिटेडच्या बाबतीत परिसर (आयबीबीआय रजि.क.आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-००११८/२०१७-२०१८/१०२५३

कॉर्पोरेट कार्यालय: ई-१०ए, कैलाश कॉलनी, ग्रेटर कैलाश-१, नवी दिह्यी-११००४८ ई-मेल: assetsale1@aaainsolvency.in, assetsale2@aaainsolvency.in anilgoel@aaainsovency.com संपर्क क्र.: +९१-८८००८६५२८४ (श्री. पुनीत सचदेवा/श्री. वासिम)



या पब्लिक नोटीस द्वारें माझे पक्षकार र्श्र मेशकुमार जयंतिलाल शाह ओणि त्यांची पत्नी श्रीमर्ती निलू रमेशकुमार शाह राहती :

उंच्च न्यायालयात वकील

सुरत गुजरात, सर्व जनतेला `कळविण्यात इच्छित ाहेत कि त्यांचे पुत्र श्री निश्चय रमेशकुमार शाह यांच्या चुकीच्या कामात सहभाग असल्या कारणाने माझ्या दोन्ही पक्षकारांनी त्याच्याशी सर्व संबंध तोडले आहेत व माझ्या) दोन्ही पक्षकारांनी त्याच्या मुलगा नामे श्री. निश्चय रमेशकुमारशाह याला सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेपासून नाकारले आहे आणि काडून टाकले आहे. श्री नेश्चय रमेशकुमार शाह यांच्याशी कोणीर्ह गेखमीवर आणि जबाबदारीने ते करतील आणि ् निश्चय ू रमेशुकुमार शाह यांनी भूतकाळ वर्तमान आणि भविष्यासाठी केलेल्या कवी आणि व्यवहारासाठी माझे पक्षकार जवाबदार राहणार एस एच पंड्या (9224582566)

जाहिर सूचना या व्दारे असे जाहिर सूचना करीत आहे की, मालमता खोली क्र. २४, पीला माळा, केस नं. ०६, स्कीम नं. ३२, मोमीनपुरा, टेंक पखाडी रोड, एच. सी. खान मार्ग, मुंबई-४०००११ ही मालमता श्रीमती. खानसा मोहम्मद लईक असारी या व्यवतीच्या नावे हस्तांतरणाबाबतचा अर्ज मुंबई महानगरणालिकेच्या मालमता अधिकारी ई विभाग, १० रोख हाणिह्यां मार्ग, भावखळा, मुंबई-४००००८ या कार्याल्यात अर्ज केला आहे. सदर खोली हस्तांतरणाबाबत कोणतेही व्यवती किंवा धार्मिक संस्था यांचे आहेर सिकंग हरूकती आसरखा (यांची) ही जाहिर सचना केंवा हरकती आसल्या त्यांनी ही जाहिर सूचन किंचा इरकती आसल्या त्यांनी ही जाहिर सुवना कापून झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आपल्या इरकती व आसेप माल्यमता अधिकारी ई विभाग, १० रोख हाफिब्रुहीन मार्ग, मायखळा, मुंबई-४००००८ या ठिकाणी लेखी नोंदबावे व त्या संदर्भातील योगय ती कागदपत्रे त्यासीवत सादर करावीत. वरील जाहिर सुवनाइ मुंबई महानगरपालिकेच्या माल्यमता अधिकारी ई विभाग, १० शेख हाफिब्रुहीन मार्ग, मायखळा, मुंबई-४००००८ या कार्याल्यामार्फत प्राप्त झालेल्या पत्रानुसार देण्यात आली आहे. ठेकाण—मुंबई

सही/-श्रीमती. खनसा मोहम्मद लईक अंसारी PUBLIC NOTICE Notice is hereby given to the General Public that my Client Shri. Totadari Prasad Jivnath Upadhyay is

awful Owner of Flat No. C/108, Krishna Deep CHS Ltd., Saibaba Nagar, Near Amar Jyoti High School, Navghar Road, Bhayander (East), Dist-Thane-401106 and ne has misplaced/lost his Original Share

ne has misplaceurous in so Original share Certificate No. 27 of said Flat.

That my client had lodged Police Complaint at Navghar Police Station, Bhayander (East), Dist - Thane, vide Lost Property Regd. No. 2160/2024 dated 18/01/2024 and now my client shall apply for Dunlicate Share Certificate of the said or Duplicate Share Certificate of the said Flat No. C/108 within 15 days, any one inding the same please contact below mentioned address.

> D. S. Ghugare (Advocate, High Court, Mumbai) C-54, Shanti Shopping Centre, Mira Road (East), Thane.

### **SBFC SBFC Finance Limited**

**नोंदणीकृत कार्यालय:** युनिट क्र.१०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्क्वेअर, संघम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९

ताबा सूचना

(सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(२) नुसार)

तर अधोस्चाक्षरी केलेले **एसबीएफसी फायनान्स लिमिटेड**चे अधिकृत अधिकारी असल्याने सिक्युरिटायझेशन, फायनान्शियल ॲसेट्सची पुनर्रचना आणि सुरक्षा हेतसंबंधांची अंमलबजावणी कायदा, २००२ अन्वये आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) च्या नियम ८ सह वाचलेल्या कलम १३ (१२) अन्वये प्रदान केलेल्य अधिकारांचा वापर करताना) नियम २००२, खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-कर्जदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी नोटी मेळाल्यापासून ६० दिवसांच्या आत डिमांड नोटीस जारी केली आहे.

कर्जदार/सह कर्जदार रक्कम परत करण्यात अयशस्वी झाले आहेत. याद्वारे कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला नोटीस दिली जाते की खाले वाक्षरीदाराने त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतला आहे. या कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्ग <u>बाली नमूद केलेल्या तारखांना उक्त नियमांच्या नियम ८ सह वाचले आहे.</u>

वेशेषत: कर्जदार/सह-कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की मालमत्तेचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणतेही व्यवहा **सबीएफसी फायनान्स लिमिटेड**च्या शुल्काच्या अधीन असतील

कर्जदारांचे नाव आणि पत्ता आणि	मालमत्तेचे वर्णन आणि	ताबा सूचनेतील
मागणी सूचनेची तारीख	ताबा दिनांक	मागणी रक्कम (रु.)
१. प्रमिला जवाहर शर्मा,	फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, बिल्टअप क्षेत्रफळ ५६० चौ.फु., बी	
२. इंदिरा जवाहर शर्मा	टाईप इमारत क्र.बी/२२, सेक्टर ११, शांती नगर, अमृतानंद	
दोघांचा पत्ता: सी-३०४, कैलाश धाम, मिरा भाईंदर रोड, प्लेझंट	शांतीनगर को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात	
पार्क समोर, मिरा रोड (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०११०७.	सोसायटी, मिरा रोड पुर्व, ठाणे, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या	
3 3 5 7 7	मर्यादेत असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	२०२३ रोजी
मागणी सूचना दिनांक: ९ नोव्हेंबर, २०२३	<b>ताबा दिनांक</b> : १८ जानेवारी, २०२४	
कर्ज क्र.: ५३८८४७ (पीआर००३५९३८७) व आरएमई५३८८४७		
शाखा (पीआर००८५२२३९)		
सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्य	n कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष व	धिण्यात आले आहे.



### स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल४५२०१एमएच२००५पीएलसी३७६०४६ नोंद.कार्यालय: ६०३, वेस्टर्न एज १, मेट्रो कॅश ॲण्ड कॅरी समोर, बोरिवली पुर्व, मुंबई-४०००६६. संपर्क.:८८२८०३६६१०, ई-मेल:compliance@starhfl.com

### इंड एएस एनबीएफसी (विभाग ३) नुसार ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			संपलेली तिमाही			संपलेले ९ महिने		
अ. क्र.	तपशील	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9६३३.9७२	93६७.३०२	९९५.६११	४२२९.४८०	२४७४.६९६	३७२४.३०९	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण व							
	अपवादात्मक बाबपुर्व)	308.८७०	220.608	२७६.४९९	७३५.२२३	६१५.६१०	८०१.६३३	
З.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण							
	व अपवादात्मक बाबनंतर)	308.200	220.608	२७६.४९९	७३५.२२३	६१५.६१०	८०१.६३३	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण							
	व अपवादात्मक बाबनंतर)	२५२.०८२	२०६.८९७	988.803	६१४.३३८	834.028	६९७.९९४	
4.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता							
	एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष							
	उत्पन्न (करानंतर))	-	-	-	-	-	(१०४.२४)	
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/-)	३९३६.0३	३८६०.९१	30८२.५५	३९३६.0३	३७८२.५५	<b>३८५७.९</b> 9	
(9.	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	९०२९.३४	0339.30	६३९९.0७	९०२९.३४	६३९९.0७	६७२८.२९	
۷	प्रतिभूती प्रमुख खाते	३९९८.५७	३८६३.३६	३५९९.६४९	३९९८.५७	३५९९.६४९	३८५३.२६	
9	निव्वळ मूल्य	93029.04	99280.90	90२३७.२९	9029.04	90२३७.२९	90६४9.८८	
90	प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्जे	9८८३.९0	-	-	9८८३.९0	-	-	
99	कर्ज समभाग प्रमाण	२.०५	9.88	9.20	२.०५	9.20	9.43	
92	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.५/-)							
	१. मूलभूत	0.323	0.२६८	0.२६२	0.093	0.६१८	0.9६९	
	२. सौम्यीकृत	0.393	0.२५६	0.249	०.७६९	0.4९२	0.९२९	
93	भांडवल विमोचन राखीव	-	-	-	-	-	-	
98	कर्जरोखे विमोचन राखीव	-	-	-	-	-	-	
94	कर्ज सेवा समावेशन प्रमाण	9.42८	9.440	9.330	9.483	<b>9.५२६</b>	२.०६५	
9६	व्याज सेवा समावेशन प्रमाण	9.809	9.888	2.099	9.886	9.294	9.८08	
टीप		1	·	·		1	1	

। सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्य ामाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय नेष्कर्षाचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.starhfl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनुसार १७ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या आवश्यकतेनुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्य माहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे परिक्षण करण्यात आले

स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरित सही / - आशिष जैन देनांक: १७.०१.२०२४ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०२०४११६४) समारंभ होईल. सायंकाळी ४ ते ७ वेळेत स्थानिक उत्स्फूर्त व प्रेक्षणीय दीपोत्सव सोहळा रंगणार आहे. भजने व समस्त ग्रामस्थ महिला मंडळ आयोजित सायंकाळी ७.३० ते ८ वाजता ध्रुपारती होऊन या हळदीकूंकू समारंभ होईल. सायं. ७ ते ७.३० वाजता कार्यक्रमांची सांगता होणार आहे

## FEDBANK

### फेडबॅक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : ए-विंग, युनिट क्र.५११, कनाकिया वॉल स्ट्रिट, अंधेरी - कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र - ४०००९३.

### लिलाव व विक्रीकरिता जाहीर सूचना

ग्रद्वारे सर्वसामान्यांना आणि विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/जत्तमीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेङच्या अधिकत अधिकाऱ्याकडे तारण ठेवली आहे. ज्याचा ताबा प्राधिकत अधिकाऱ्याने घेतला आहे. फेडबॅक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे आणि जे काही आहे तेथे आहे या आधारावर विकले जाईल, आमच्या ई-लिलाव सेवा भागीदा ने. इन्व्हेंटन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड (इन्व्हेंटन) च्या वेब पोर्टलद्वारे प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्याकरिता आमंत्रित केले आहे, म्हणजेच https:// auctionsinventon.in वर स्थावर मालमत्तेच्या विक्रीकारिता खाली स्वाक्षरी करून ज्याचे तपशील खाली दिले आहेत आणि विक्रीच्या तपशीलवार अर्ट व शर्तींसाठी, कुपया फेडबॅंक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, (फेडफिना) प्रतिभृत कर्जदाराच्या वेबसाइटवर प्रदान केलेल्या लिंकचा संदर्भ घ्या म्हणजे https://www.fedfina.com/public-notice-for-auction-cum-sale/

	भूखंड ह १२१७ए व्हिलेज येथे खा	हमांक ३ नावा १ असलेले, ११ , अंधेरी (पश्चिम लीलप्रमाणे चर्	च्या जिमनीच्या एका भागावर ४०४ चौ. यार्डसमतुल्य ९९४८. २), मुंबई येथे सीटीएस क्रमांक	कत्पाची सर्व युनिट्स गहाण ठेवली (खाली सूचीबद्ध केल्याप्रमाणे) वसलेले आहे, क्षेत्रफळ सुमारे १०१३ चौ.मी.चे सीटीएस क्रमांक ९० चौ. मीटर, सर्व्हेंक्र. १४, हिस्साक्र. १ चा भाग, यारी रोड, वर्सोवा १२१७, नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा अंधेरी, मुंबई - ४०००६१ टर रुंद डी.पी. रस्ता; दक्षिण : सीटीएस क्रमांक १२६०/१ए; पूर्व: हंद डी.पी. रस्ता						
मालमत्तेचे वर्णन	Sr. No.	Unit No.	Type of Unit 1 BHK/2BHK Studio	Floor	Saleable Area (in Sq. Ft.)					
	1.	702	ЗВНК	7	860	1419				
	2.	801	звнк	8	860	1419				
	3. 902 3BHK 9 860									
	4. 1101 3BHK 11 860									
	5. 1201 3BHK 12 860 1419									
	6.	1302	звнк	13	860	1419				

# Rs. 2,62,22,400/- (Rupees Two Crore Sixty Two Lakhs Twenty Two Thousand Four Hundred Only) Rs. 2,62,22,400/- (Rupees Two Crore Sixty Two Lakhs Twenty Two Thousand

Four Hundred Only) Rs. 2,62,22,400/- (Rupees Two Crore Sixty Two Lakhs Twenty Two Thousand 902 Four Hundred Only) राखीव किंमत

Rs. 2,62,22,400/- (Rupees Two Crore Sixty Two Lakhs Twenty Two Thousand 1101 (रु. मध्ये) Four Hundred Only) Rs. 2,62,22,400/- (Rupees Two Crore Sixty Two Lakhs Twenty Two Thousand 1201 Four Hundred Only) Rs. 2,62,22,400/- (Rupees Two Crore Sixty Two Lakhs Twenty Two Thousand 1302

Four Hundred Only) Rs. 26,22,240/- (Rupees Twenty Six Lakhs Twenty Two Thousand Two Hundred 702 Forty Only) 'फेडबँक Rs. 26,22,240/- (Rupees Twenty Six Lakhs Twenty Two Thousand Two Hundred 801 फायनान्शिअल Forty Only) सर्व्हिसेस Rs. 26,22,240/- (Rupees Twenty Six Lakhs Twenty Two Thousand Two Hundred

लिमिटेड'च्या नावे Forty Only डीडी/पीओ/ 1101 Rs. 26,22,240/- (Rupees Twenty Six Lakhs Twenty Two Thousand Two Hundred आरटीजीएस द्वारे Forty Only) बयाणा रक्कम ठेव 1201 Rs. 26,22,240/- (Rupees Twenty Six Lakhs Twenty Two Thousand Two Hundred (रु.मध्ये)

Forty Only) 1302 Rs. 26,22,240/- (Rupees Twenty Six Lakhs Twenty Two Thousand Two Hundred Forty Only)

बोली वाढीव रक्कम रू.५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) प्रत्येक मालमत्तेकरिता इरठेसह मोहोरबंद २३ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत नवीनतम संध्याकाळी ०५:०० वा. येथे - फेडबॅंक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड युनिट प्रस्ताव/निविदा सादर क्रमांक ५०१, ५०२, ५११, ५१२, ५वा मजला, कनाकिया वॉल स्ट्रीट, ए-विंग, अंधेरी - कुर्ला रोड, चकाला, अंधेरी करण्याची शेवटची (पूर्व), मुंबई - ४००९३ तारीख, वेळ आणि

बोली उघडण्यासाठी २६ फेब्रुवारी २०२४ सकाळी १० ते १०:३० पर्यंत तारीख आणि वेळ मालमत्तेचे निरीक्षण २० फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी ५.००वा. च्या पूर्वी बोली पुष्टीकरणाच्या तारखेपासून पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत पेमेंट नवीनतम केले जावे पष्टी केलेल्या यशस्वी बोलीदारासाठी(इरठेसह) स्वीकारलेल्या सर्वोच्च

स्थळ

बोलीच्या २५% रक्कम भरण्याची अंतिम दिनांक रक्कम भरण्याची शेवटची बोली पृष्टीकरणाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत तारीख ७५% उच्च बोली

कर्ज खाते क्रमांक एफईडीएमयूएम०सीएफ०४७६३६२, मिडसिटी हाईट्स (कर्जदार); श्री. अमरजित जितेंद्र शुक्ला कर्ज तपशील (सह - कर्जदार); श्रीमती रिटा जितेंद्र शुक्ला (सह-कर्जदार); मिडसिटी हाईट्स प्रा.लि.(सह-कर्जदार); मिडसिटी इन्फ्रास्टक्चर प्रा.लि.(सह-कर्जदार)

**पुढील व्याज आणि इतर** | रु. २२,७२,३८,४९२/- (रुपये रबावीस कोठी बाहत्तर लाख अडतीस हजार चारशे ब्याण्णव फक्त) दि. २६.९२.२०२३ **शुल्कांसह एकूण दायित्वे** रोजी विक्रीच्या महत्त्वाच्या अटी आणि नियम:

(१) लिलाव बोली दस्तऐवजाच्या पुढील अटी व शर्तींनुसार आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित केला जातो. बोलीदार आमच्या ई-लिलाव

सेवा प्रदात्याच्या वेबसाइटवरून जाऊ शकतात, मे. इन्व्हेंटन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड (इन्व्हेंटन) म्हणजे बोली दस्तऐवजांसाठी https:// auctions.inventon.in, ई-लिलावासाठी ठेवलेल्या प्रतिभृत मालमत्तेचे तपशील आणि ऑनलाइन सबमिट केले जाणारे बोली फॉर्म; (२) सर्व इच्छूक खरेदीदार/बोलीदार यांनी वर नमूद केलेल्या वेब पोर्टलवर https://auctionsinventon.in म्हणून त्यांचे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे आणि ई-

लिलावात सहभागी होण्यासाठी त्यांचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वरील तारखेला आणि वेळेवर विनामुल्य तयार करणे आवश्यक आहे. (३) ई-लिलावावरील कोणत्याही चौकशी, माहिती, समर्थन, प्रक्रिया आणि ऑनलाइन प्रशिक्षणासाठी, संभाव्य बोलीदार आमच्या विक्री आणि विपणन आणि ई-लेलाव सेवा भागीदार मे. इन्व्हेंटन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड, ई-मेल आयडीद्वारे: care@inventon.net किंवा फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस् लिमिटेड चे अधिकृत अधिकारी श्री. झाहिद सुल्तान- ८८७९८३५५१७ च्या क्लायंट सेवा वितरण (सीएसडी) विभागाशी संपर्क साधू शकतात. (४) प्राधिकृत अधिकाऱ्याच्या माहितीनुसार आणि माहितीनुसार, मालमत्तेमध्ये कोणताही भार नाही. तथापि, इच्छुक बोलीदार वर नमूद केल्याप्रमाणे मालमत्तेची आणि त्याच्या कागदपत्रांची किंवा इतर कोणत्याही तारीख आणि वेळेची आधी नियुक्ती करून तपासणी करू शकतात आणि त्यांनी ई-लिलावात ठेवलेल्या नालमत्तेचे शीर्षक आणि दावे / हक्क / थकबाकी / त्यांची बोली सबमिट करण्यापूर्वी मालमत्तेवर परिणाम करणे यासंबंधी स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलाव जाहिरातीमध्ये कोणतीही वचनबद्धता किंवा फेडफिना चे कोणतेही प्रतिनिधित्व नाही. फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ला ज्ञात किंवा अनोळखी सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह मालमत्ता विकली जात आहे. अधिकृत अधिकारी / प्रतिभूत कर्जदार कोणत्याही तृतीय पक्षाच्या दावा / हक्क / देय रकमेसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही; (५) यशस्वी बोलीदाराने त्याच्या बाजूने विक्री केल्यावर लगेचच बोलीच्या रकमेच्य २५% रक्कम (बोली करण्यापूर्वी जमा केलेल्या १०% सह) जमा करावी. मुंबई येथे देय असलेल्या 'फेडबॅक फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड'च्या नावे काढलेल्या बॅकरच्या चेक/डीडीच्या स्वरूपातच दैनिक संकलन खाते क्रमांक १३८५०२०००१५६८६, आयएफएससी कोड - एफडीआरएल०००१०९९, शाखा - फोर्ट, मुंबई येथे देय करावे; (६) इरठे चा परतावा कोणत्याही कारणास्तव उशीर झाल्यास निविदाधारक कोणत्याही व्याजाचा दावा करण्यास पात्र असणार नाहीत. (७) प्रतिभूत मालमत्ता/मालमत्ता जशी आहे तशी, जशी आहे तशी, जे काही आहे आणि कोणताही आधार नाही या आधारावर विक्रीसाठी ऑफर केली जाते/आहे. फेडफिना विक्रीसाठी ऑफर केलेल्या प्रतिभूत मालमत्ता/अचल मालमत्तेच्या संदर्भात किंवा थकित पाणी/सेवा शुल्क, हस्तांतरण शुल्क, वीज देय, स्थानिकांचे देय देयांसह कोणत्याही देय/शुल्कासाठी कोणतीही परवानगी/परवाना इ. खरेदी करण्याची जबाबदारी घेत नाही. उक्त स्थावर प्रतिभूत मालमत्ता/जंगम मालमत्तेच्या संदर्भात प्राधिकरण आणि/किंवा इतर कोणतेही देय, कर, जर असेल तर. (८) फेडफिना ची थकबाकी सर्व खर्च, शुल्क आणि खर्चासह किंवा ऋपूऋबछअ ला स्वीकार्य असणारा त्याचा काही भाग, तारखेपूर्वी कधीही कर्जदार किंवा जामीनदार(च्या) द्वारे किंवा त्यांच्य वतीने निविदा केली असल्यास प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीसाठी किंवा हस्तांतरणासाठी निश्चित केलेल्या, प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता विकल्या जाणार नाहीत किंवा हस्तांतरित केल्या जाणार नाहीत. फेडफिना ला आधीच अदा केलेल्या रकमेवर कोणत्याही व्याजाचा दावा करण्याचा निविदाकारांन अधिकार असणार नाही. (९) ई-लिलावात सहभागी होण्यासाठी, इच्छुक खरेदीदार/बोलीदारांना व्याजमुक्त परत करण्यायोग्य इसारा रक्कम ठेव (इरठे) च्या पेमेंटचे तपशील https://auctions.inventon.in वेब पोर्टलवर पॅनकार्ड, आधार कार्ड, रहिवासी पत्ता पुरावा, कंपनी आणि पत्याच्या पुराव्याच्य बाबतीत मंडळाचे ठराव यांच्या स्वयं-साक्षांकित प्रतींसह मुंबई येथे देय असलेल्या 'फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड'च्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे दैनंदिन संकलन खाते क्रमांक १३८५०२०००१५६८६, आयएफएससी कोड - एफडीआरएल०००१०९९, शाखा- फोर्ट, मुंबई वर नमूद केलेली प्रतिभूत मालमत्ता वर नमूद केल्याप्रमाणे सादर/अपलोड करावे लागतील. कर्जदार/तारणकर्ता/जामीनदार यांना सरफायसी कायद्याच्या नियम ८ (६) आणि ९ (१) अंतर्गत ३० दिवसांची वैधानिक सूचना देण्यात आली आहे. या सूचनेच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत व्याज आणि खर्चाची तारीख, जर अयशस्वी झाले तर वर नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार प्रतिभूत मालमत्ता विकली जाईल . इंग्रजी आणि व्हर्नाक्युलर वृत्तपत्रातील विक्री सूचनांच्या प्रकाशनांमध्ये काही

### फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ची ई-मेल आयडीः zahid@fedfina.com.

(रु. लाखात)

ई-लिलाव आमच्या सेवा प्रदात्याद्वारे आयोजित केला जाईल, फेडबॅंक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (फेडफिना) च्या वतीने मे. इन्व्हेंटन सोल्युशन्स प्रा.लिमिटेड (इन्व्हेंन्टन), पूर्व-निर्दिष्ट तारखेला, तर बोलीदारांनी त्यांच्या स्वत:च्या घर/कार्यालये/त्यांच्या बोलीच्या ठिकाणाहून त्यांच्या पसंतीनुसा राखीव किंमतीच्या वर उद्धत केले पाहिजे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर सामग्रीची आवश्यकता बोलीदारांनी स्वतःच केली पाहिजे. कृपया लक्षात घ्या की इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये बिघाड (कोणत्याही कारणामुळे असो) ही सर्वस्वी बोलीदारांची जबाबदारी असेल आणि ना फेडफिना किंवा मे. इन्व्हेंटन गोल्युशन्स प्रा.लिमिटेड (इर्न्ल्टेटन) या अनपेक्षित परिस्थितीसाठी जबाबदार असेल. अशा आकस्मिक परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी, बोलीदारांन विनंती केली जाते की त्यांनी आवश्यक त्या सर्व व्यवस्था/पर्यायी कराव्यात जेणेकरुन ते अशा परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम असतील आणि तरीही ते पशस्वीरित्या ई-लिलावात सहभागी होऊ शकतील. तथापि, अशी कोणतीही जटिल परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती करण्यात येते की त्यांनी

विसंगती असल्यास, अशा परिस्थितीत इंग्रजी वृत्तपत्र स्थानिक वृत्तपत्राची जागा घेतील आणि ती अंतिम प्रत मानली जाईल, त्यामुळे संदिग्धता दूर होईल कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता यांनी फेडफिना ची देय रक्कम, विक्रीच्या तारखेपूर्वी पूर्ण भरल्यास, लिलाव थांबवण्यास जबाबदार आहे, विक्रीच्या तपशीलवार

अटी व शर्तींसाठी, कृपया आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि www.fedfina.com आणि https://www.fedfina.com/public-

notice-for-auction-cum-sale/ या लिंकला भेट द्या किंवा अधिकृतशी संपर्क साधा अधिकारी श्री.झाहिद सुल्तान- ८८७९८३५५९७, फेडबँक

आपली बोली उद्धृत करण्यासाठी/सुधारणा करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये. दिनांक : १९.०१.२०२४ सही/- प्राधिकृत अधिकारी, फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड ठिकाण : मुंबई